

ज्ञान प्रबोधिनीद्वारा
ग्रामीण भागातील
कुमार मुला-मुलींसाठी,
कृतिशीलता जोपासणारा
दिवाळी विशेषांक!

छात्र प्रबोधन
सुखोद दिवाळी विशेषांक
शके १९४५ / इ.स. २०२३



આત્મવિશ્વાસાને ઉંચ ભરારી ધેઊ ઇચ્છિણાન્યા ગાવાકડચ્ચા મુલામુલીનો,

છાત્ર પ્રબોધનચા અઠરાવા 'સુબોધ' દિવાળી અંક તુમચ્ચાસહ મહારાષ્ટ્રાતીલ સુમારે ૨૦૦ ગાવામધીલ ૧૪ હજાર મુલામુલીચી, ત્યાંચ્યા ધરાતીલ સર્વાચી આણિ ત્યાંચ્યા ગાવાતીલ હજારો મિત્રમૈત્રીનીંચીહી દિવાળી આનંદી આણિ સમૃદ્ધ કરેલ અસા વિશ્વાસ વાટતો.

યા અંકાતીલ કથા-કવિતા-સેખ તુમચે મનોરંજન તર કરતીલચ, ત્યાચબરોબર ત્યાવર તુંહી વિચાર કરાવા, મિત્રમૈત્રીમધ્યે ચર્વ કરાવી, સર્વાની મિલ્કૂન કાહી કૃતી કરાવી, સેખકાંન સેખબાબત પત્ર લિહુન/ ઇ-પેલદ્વારે પ્રતિસાદ દ્વાવા, પ્રશ્ન વિચારાવેત, અંકાતીલ ક્યુ આર કોડ સ્કેન કરુન ત્યાતીલ ગોષ્ટી એકાબ્યાત, પાહાબ્યાત, વાચાબ્યાત અશીહી આમચી તુમચ્ચાકદૂન અપેક્ષા આહे. ધડપડણારી મુલ-મુલી મહણું તુંહી હી અપેક્ષા પૂર્ણ કરણાર ના!

સુમારે ૨૦ વર્ષાંપૂર્વી 'છાત્ર પ્રબોધન'ને આમ્હી મુલીંચી 'ગોવા સાયકલ સહલ' આયોજિત કેલી હોતી. માસિકાચ્ચા સમાસદાંના સહભાગી હોણ્યાંચ આવાહન કેલે હોતેં. મલા નગર જિલ્હાતીલ પારનેર તાલુક્યાતુન એકા માલકાંચા ફોન આલા, "માઝા મુલીલા યા સાયકલ સહલીત સહભાગી બ્લાયચી ખૂપ ઇચ્છા આહे. તિલા સાયકલ ચાલવતા યેતે, યણ તિને કંઈ ૪-૫ કિ.મી. પેઢા જાસ્ત સાયકલ ચાલવતી નાહી, તિલા જમેલ ના?" મી મ્હણાતો, "મલા તિચ્છાશી બોલાયચંય?" મી તિલા મ્હટલં, "સહલ અવઘડ આહे. યણ તુંહી ખરંચ યાયચી ઇચ્છા આહે ના, મેહનત ઘ્યાયચી ત્યારી આહે ના?" તી મનાપાસુન "હો" મ્હણાલી. આમ્હી બરાચ વેળ બોલત હોતો. શેવટી તિચ્છા આઈ-વડિતાંના મી મ્હણાતો, "પાઠવા તિલા સહલીલા." ત્યા મુલીલા ઇતકા આનંદ જાલા. તિનિ ઉત્તમ પૂર્વત્યારી કેલી આણિ કથીહી આપલ્યા ગાવાબાહેર ન પડલેલ્યા ત્યા મુલીનિં જિદ્દીચ્ચા જોરાવર ગોબ્યાચી ૩૦૦ કિ.મી ચી સાયકલ સહલ ઉત્સાહાત પૂર્ણ કેલી! પુન્હા અશી સહલ આમ્હી યોજલી, તર તુમચ્ચાપૈકી કિંતી મુલામુલીના સહભાગી બ્લાયલા આવડેલ? પત્ર પાઠવુન કળવાલ!

અનેકવેળા છોટ્યા-છોટ્યા ગોષ્ટીસુદ્ધા આપણ કરાયલા બિચકતો, ઘાબરતો! નાહી જમતં, ફજિતી ઝાલી: તર મિત્રમૈત્રીની કાય મ્હણતીલ ? હસતીલ કા? અસા વિચાર કરુન આપણ યા ગોષ્ટી કરાયચે ટાકતો. મગ સર્વસિંહોર ૩ પિનિટાંચ ભાષણ અસો, સંગ્રહકાવર એખાદી ગોષ્ટ હુંતાંહુન શિકળં અસો. નાહીતર દોન-તીન કિલ્યાંચર પટકંતી કરણે અસો...

તુંહી કોણલ્યા ગોષ્ટી કરાયલા ઘાબરતા, ટાકતા યાચી યાદી કરા પાહું! ત્યાતલ્યા કોણલ્યા ૨-૩ ગોષ્ટી તુમ્હાલા છાન જમૂ લાગલ્યા તર તુમ્હાલા આનંદ હોઈલ? ત્યાંચી નિવડ કરા આણિ મનાચા હિંદુ કરુન, લાગતી તર ઇતરાંચી મદત ધેઊન ત્યાતીલ એકેક ગોષ્ટ કરુન પાહું. સુરુવાતીલા ફાર દડપણ યેઈલ, ભીતી વાટેલ, યણ હંકુંહંકું તુમચ્ચા લક્ષ્ણ યેઈલ, 'જમતય કી!' થોડી મેહનત ધેતલી, તથારી કેલી, કાહી ગોષ્ટી શિકૂન ધેતલ્યા; તર અજૂન ચાંગલં જમૂ લાગેલ, અશીહી તુમચી ખાત્રી હોઈલ. તુમચા આત્મવિશ્વાસ વાઢેલ આણિ મગ 'મલા જમજાચ નાહી,' અશ્ચ વાચ્યાપાસુન 'કા નાહી જમજાર મલા? મી પ્રયત્ન કરેન આણિ જમવૂનચ દાખવેન!' અશ્ચ વાચ્યાંપર્યેત તુમચી મજલ જાઈલ, આયુષ્યાત જ્યાંની અસા પ્રવાસ કેલા, અશ્ચાં અનુભવ 'અનુ મલા જમૂ લાગેલ' યા વિશેષ લેખાંત તુંહી વાચાલ. ત્યાત્થું તુમ્હાલાહી પ્રેરણ પિલેલ અસા વિશ્વાસ વાટતો.

કોલેજપદ્ધ્યે પહિલ્યા વર્ષાંલા અસલેલ્યા તુમચ્ચાપેક્ષા મોઠચા તાઇને, સ્વાપિનીને યા અંકાંચી સંપાદકીય જબાબદારી ઉત્તમરીતીને પાર પાડલી, ત્યાબદ્દદલ તિચ્છે મનાપાસુન અધિનંદન!

દિવાળીચા આનંદ સાજરા કરતા-કરતા હી સુટ્ટી તુમ્હા સર્વાચા આત્મવિશ્વાસ વાઢવણારી હોવો. યાસાઠી ખૂપ ખૂપ શુભેચ્છા! 'છાત્ર પ્રબોધન' યાસાઠી તુમ્હાલા નિશ્ચિતચ મદત કરેલ, યા અંકાવિષ્ણી તુમચે અણિપ્રાય આણિ 'અનુ મલા વી જમૂ મહેન્દ્ર સેઠિયા લાગેલ' યાબાબતચે તુમચે અનુભવ આમચ્ચાપર્યેત અવશ્ય પોહોચવા!



ज्ञान प्रबोधिनी

ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यसंस्कृतीचा पाया असलेले विशेष प्रबोधिनीपणाचे पैलू



शक्तिशाखिमुख्याता, उपासनाभिमुख्यता, समाजशिमुख्याता, उंटागाभिमुख्याता, विज्ञानभिमुख्याता

ज्ञान प्रबोधिनीला आभिप्रैत उपासनेचा अर्थ

स्वतःवरील व परमेश्वरी शक्तीवरील आपली अद्भुत दृढ करण्यासाठी भत्तियुक्त कदाचार्य मनाने
परमेश्वराशी म्हणजेच स्वतःमधील आत्मतत्त्वाशी केलेला संवाद म्हणजे **उपासना!**

आपले मन आत वळवून, मन स्वच्छ करून, मन मोठ्या विषयात गुंतवणे आणि स्वतःची एकाग्रतेची, गोप्य
ते निवृत्त्याची व ठरवत्यापणाऱ्ये वाटचाल करण्यासाठी शक्ती वाढविणे यासाठी केलेले प्रथल म्हणजे **उपासना!**
उच्चतर ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, स्वतःमध्ये व समाजामध्ये योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी
आपले संकल्प मनातत्त्वा मनात उच्चारत ते पूर्ण व्हावेत यासाठी ग्राहना करणे म्हणजे **उपासना!**


नियमितपणे स्वतःच्या वाणिज्याचे व कामाचे स्वतःच परीक्षण करणे; स्वतःला आत्मीयतेने व आत्मपणे सूचना
देत आपल्या जगण्याची गुणवत्ता वाढवणे आणि आपण व्यापक समाजहिताच्या मोठ्या कामाचे, मोठ्या
ध्येयाचे, मोठ्या शक्तीचे, परमेश्वराचे ताथन आहोत असे समजून अविरत, प्रथलपूर्वक कार्यरत राहुणे
म्हणजे **उपासनाभिमुख्याता**

ग्राहीन काळापासून चालत आलेला उपासनेचे आधुनिक सर्वसमावेशक रूप

म्हणजे ज्ञान प्रबोधिनीप्रणीत दैनंदिन उपासना!

या उपासनेपण्ये शक्तिमंत्र, शुद्धिमंत्र, गायत्रीमंत्र या तीन मंत्रांचा व ध्यानाचा समावेश आहे.

उपासनेलिंगक तेव्हा १९५० पासून १९७३ पर्यंत ही उपासना लक्षण: विकसित होत गेलेली आहे.



ज्ञान प्रबोधिनी
गार्ड दैनंदिन उपासना

नियमित उपासनेमुळे व्यवित्रमत्त्वामध्ये काय बदल घडू शकतात?

- नित्य उपासनेने विशुद्धी व्हावेता मदत होते, नवनवीन सुचत जाते.
- एखादी गोष्ट आपल्या हिताची आहे की नाही हे समजावला तांगते व त्यानुसार वाणिज्याची इच्छाशक्तीही निर्माण होते, असे वाणिज्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयाविकास वाढते.
- बलोपासना, कलोपासना, झानोपासना, कर्तव्य-उपासना, सेवा-उपासना या विविध प्रकाराच्या उपासना नियमितपणे व समतोलपणे चालू राहाव्यात याचे स्मरण करून देण्यासाठी दैनंदिन उपासनेचा उपयोग होतो.
- विकाटीने, वैयनि, उत्साहाने काम करण्याची आणि त्वरित अचूक निर्णय करण्याची शक्ती वाढते.
- सर्व परिस्थितीमध्ये प्रसत्र राहण्याची व अडचणीच्या प्रसंगात स्थिरविताने मार्ग काढण्याची क्षमता वाढते.
- सर्व सदस्यांच्या कामात एकवाचकता याची, छोटे-मोठे रसवे, मान-अपमान बाजूला ठेवून मोठ्या कामासाठी संघटनवृत्तीने झोकून देऊन काम करण्याची यावना वाढीस लागावी यासाठी सामूहिक उपयोग होतो.

‘उपासनाभिमुख्याता’ वाढवण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीतील काही कृतिकार्यक्रम

- ज्ञान प्रबोधिनीच्या सर्व केंद्रांवर रोज सकाळी नियमितपणे उपासना होते.
- वैयक्तिक उपासनेबरोबरच प्रबोधिनीत सामूहिक उपासनेवाही जाग्रह घरला जातो. प्रबोधिनीच्या विविध विभागांमध्ये सासाहित सामूहिक उपासना होते, विविध निवासी उपक्रमांमध्ये दिवसाची सुरुवात सामूहिक उपासनेने होते. उपासनेपूर्वी व्यापक विधायक विचारांवर, उच्चतर ध्येयांवर, आत्मशक्तीची जाणीव होण्याकर बोलणे होते/वाचन होते.
- विद्यावत, वीखत, आचार्यवत या ब्रतांचे पालन होत राहण्यासाठी दैनंदिन उपासनेचा जाग्रह घरला जातो.
- समूझाने उपासनेद्वारा समाजहिताचा संकल्प करण्यासाठी एक प्रयोग म्हणून २०१६ साली खुल्या क्रीडांगावर सुमारे २६०० जणांनी एकत्र सामूहिक उपासना केली होती.
- ज्ञान प्रबोधिनी प्रणीत दैनंदिन उपासना सर्व धर्मातील, जाति-पंथांमधील सी-पुरुषांनी करावी, असे आवाहन आहे.

इवली शल्ये कृपती खुपती
मात करते त्यांच्यावस्ती
प्रगल्पते चं पंख देतली
ने ज्योतिर्जितात

ज्ञान प्रबोधनीद्वारा

छात्र प्रबोधन

सुवोध पिंडिती विशेषांक

शक १९४५ / इ.स. २०२३

स्वास ग्रामीण भावावील

कुमार वयोगटावील

चिकित्सांसाठी!

सुवोध ट्रॅगासिक, वर्ष १ अंक २

मूल्य ₹ ६०

अनुदान

कथा

- रामतिंगाच्या गुहेतील सहस्र - सरोज चौधुरी ४
- देवा - लेख 'उंच कमालेली विचार' ने, गळवा देई ९
- मैत्र - फारुक काढी २०
- देवा - विजुन कथ 'काळ कारी संबंध नाही' ने, वित्त देवाई २३
- सुरंग त्याचा तपेत का? - संजीवी कोकील ३१
- याचा - लक्षिता 'देवन आवारी' ने, संजीवी देवाई ३५

कथिता / गीत

- नजर आमुची वित्तिजापुढीती - संगीता वर्द्दी १०
- देवा - कोकील 'पाचाचा तुळा' ने, लुक्मन नववर्कर १०
- पावसाचं दान - व्हालोक कोकील ३०
- देसे नाही नमुना गाव - प्रा. राम विंदके ४४

ललित

- एक पूल निवंत मुळाचा - आदित्य देवणे १६
- याहा - रामद्वारील वेशभिंद गुहा १३
- ती आता वर्गात नाही - रेणु दांडेकर १४
- याचा - 'याचावाचावील सोकाळे' ने, याच, रामदेव देवणे १५
- मता प्रसिद्ध क्यायचंव - वित्तिजा आणाऱ्ये ३९
- देवा - लेख 'वरीकोंका आकृता विचा' ने, वंगमा गोदावरे ४०
- ताचालेच पाहिजे असे काढी - पुष्पकूपी भारत- लालिनी हांगे ४१
- याचा - कल्पन वाचावील याचा २५ पुस्तकांची गुही ४१

कलाकृती

- आकर्षक सुराभन - डॉ. दीपा लिंगेय ४२
- याहा आणि करा - कल विज्ञानीवाई कुलाभन ४२

मुख्यपृष्ठविषयी : विवाहीका सण जवळ आलेला अवकाशाना त्याची पूर्वतयाची करण्यावाही लागावाचा वसू जसे को, पक्षाचा, मातीचे पावळे, आकलकदील, रोगांवाचा, पुरुष याच्या छेदीवाईची मुलामुलीची लागावा मुरु आहे.

संपादक, प्रकाशक, मुद्रक
महेन्द्र सेठिया

मानद संपादक
शैलजा देशमुख
कार्यकारी संपादक
शिल्पा कुलकर्णी



वाचा
सुवोध
दिवाळी
अंक २०२३

अन्यथा याचा...याहा...स्थान...
* हे लेख QR कोडला जोडलेले आहेत, ते स्मार्टफोनवर स्कैन करावा लालिनी पुस्तक यो स्टोरलाईला QR code scan कीवित झालेलो लाभ घेता.



स्टोरलाई संकलन करावा
महातपयोगी संकलन करावा

साहारव्यक्त कार्यकारी संपादक - स्वामिनी हर्ष शीर्षक लेखक - वाचू उडाणी,
कथिता कुलकर्णी

अक्षर नुक्की - अनिला पेटकर
मुद्रित शोधन - रंजना दासी
मुख्यपृष्ठ - कुडल हिरेमठ
नांडुणी, साजावट - साहुल धामणे

वित्रकार - कुडल हिरेमठ,
चित्रांजली,
दीपक संकपाळ,
सावली कुलकर्णी

प्रकाशन दिनांक : राष्ट्रीय सौर १ वार्षिक, शक १९४५, दृश्य ऑक्टोबर २०२३
संपर्क पत्ता - छात्र प्रबोधन, ज्ञान प्रबोधनी, ४९० सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०
दूसरांचा क्र. (०२०) २४२०१७ १७४ संकेत स्थळ : www.chhatraprabodhan.org



रामलिंगाच्या गुहेतील रहस्य

- सरोज चौगुले

यावर्षीची उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. मी तेव्हा गगनबाबऱ्यात मावशीकडे राहायला आलो होतो. माझा मावसभाऊ सोहमची आणि माझी छान गट्टी जमली होती. रोज आसपासच्या जंगलातून डोंगरांवर आम्ही भटकायचो.



रामलिंगाच्या गुहेत अंधार होता. मोबाइलच्या उजेडात मी बाजूच्या खिंती पाहू लागलो. इतक्यात फटफटीचा आवाज आला आणि मग कुणाचा तरी बोलण्याचा... माझ्या मनात प्रश्नांनी फणा उभारला. कोण आहेत ही माणस? इतक्यात कुणीतरी माझी मानगूट घरून मला गुहेबाहेर फेकलं... पुढे काय घडलं? जाणून घेऊ सोबतच्या उत्कंठावर्धक कथेतून...

एक दिवस सोहमच्या वडिलांनी जवळच असलेली प्राचीन लेणी बघून, जंगलाप्रमंती करून येण्याबद्दल सुचवलं. आम्हाला अत्यानंद झाला. सोहमला हा परिसर परिचयाचा होता. त्यामुळे आम्ही दोघांनीच जायचं ठरलं.

सकाळी लवकरच निघालो. पळसंबा गावाजवळच्या रामलिंग लेणीसमोर उभे राहिलो. समोरचं दृश्य बघून माझे ढोळे विस्फारले. मोठ-मोठे दगड एकमेकांवर रेलून पाण्यात निवांत पडले होते. धबधब्याचं पाणी त्या दगडांवरून खळाळत धावत सुटलं होतं. या दगडांच्या माथ्यावर एकाच दगडात कोरून बनवलेलं देवळाचं 'शिलाशिल्प', नदीच्या संय झालेल्या प्रवाहात आपलंच प्रतिबिंब

पाहात शांत उभं होतं. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही पाण्यात शिरलो. शेवाळ्यामुळे बुळबुळीत झालेल्या दगडांवरून घसरून दंडवत घालत, त्या दगडांचाच आधार घेत लेण्यात पोहोचलो.

लेण लहानसं पण सुंदर होतं. अशीच आणखी तीन लेणी डोंगराळ, खडकाळ, अवधड, अडचणीच्या ठिकाणी उभी होती. त्यांच्यापर्यंत अनघड पायवाटांनी पोचलो. भूक लागली म्हणून आम्ही दशाया खालत्या. जरा विसावा घेऊन उठलो. आम्ही चार-पाच पावलंच पुढे गेलो असू. तेवळ्यात सोहमला ठेच लागली आणि तो पडला. मी लगेच त्याला हात देवून उठवायचा प्रयत्न केला; पण तो कळवळला. सोहमच उजवं पाऊल देखील चांगलंच मुरगळलं होतं. पाच-दहा

जरुर भेट क्या : रिहावं बैकेचे संदर्भालय, मुंबई - भारतातील चलनाचे पहिले संग्रहालय

गुमेचकुक - * श्री. सचिन गाडील, पुणे * श्री. अमित गडे, पुणे
* वाचस्पती सो. वैशाली पाटील - देवरे, शिरपूर, जि. धुळे

मिनिट आम्ही दोघांनीही आळीपाळीनं त्याचं पाऊल चोळलं, तेव्हा कुठं सोहम जरा तरी पाय टेकवू शकला. अशा अवस्थेत आम्ही इतर लेणी बघणं शक्यच नव्हतं. मी मनातून खटू झालो. कदाचित सोहमनं ते ओळखलं; कारण तो म्हणाला, “सौरी हं ओम, माझ्यामुळे तुला फिरता येणार नाही. आपण उद्या पुन्हा येऊ.” तेव्हाच मला एक कल्पना सुचली आणि मी म्हणालो, “सोहम, तू काळजी करू नकोस. तू जिथे आहेस तिथेच बस. तोपर्यंत मी इतर लेणी बघून येतो. तू फक्त मला कोणत्या दिशेने जाऊ ते सांग.”

सोहम वारंवार या गोष्टीला नकार देत राहिला; पण मी माझा हट्ट सोडला नाही आणि नाइलाजाने सोहमने मला वाट दाखवली.

पहिल्यांदा दिसली मोठी रामलिंगाची गुहा! गुहेत बराच अंधार होता. फक्त मध्यभागी असलेल्या तीन-साडेतीन फूट उंच पिंडीवर प्रकाशाचा एक मंद किरण

होता. मोबाइलच्या उजोडात मी बाजूच्या भिंती बघू लागलो. इतक्यात फटफटीचा आवाज ऐकू आला. ‘इथं जंगलात गाडी कुदून, कशी आली?’ तेवढ्यात कुणाचा तरी बोलण्याचा आवाज आला. मनात प्रश्नांनी फणा उभारला. इतक्यात कुणीतरी मांजराच्या पिलाची धरावी तशी माझी मानगूट धरून उचललं आणि गुहेबाहेर आणून आपटलं! कळ मस्तकात गेली.

मी वकून पाहिलं. एक रानगट माणूस मला खाणाखुणा करून विचारत होता, ‘इकडे काय करत आहेस?’ मुका असावा बहुतेक! मीही खाणाखुणा करून उत्तरं दिली; पण त्याला ती नीट कळली नसावीत. ‘पुन्हा इथे आलास तर मुंडी मुरगाळीन!’ असं कृतियुक्त उत्तर त्यानं दिलं आणि मला गुहेबाहेर हाकललं! ‘सिर सलामत तो पगडी पचास’ अशी मनाची समजून घालून मी पळत सुटलो.

थोडं अंतर धावतो.

समोर पाहिलं तर एक नाग सळसळत माझ्या दिशेनंच येत होता. मी नाग पाहिला होता, तो फक्त दूरदर्शनवरच्या मालिका आणि चित्रपटात! आज प्रत्यक्षात तो पाहून माझे डोळे दिपले. भयचकित झालो मी. माझी पावलं आपोआप थांबली. नागही हातभर उंच फणा काढून माझ्यासमोरच थांबला. मी मंत्रभारत्यासारखा होऊन, त्याच्याकडे बघत स्वावृत्त उभा होतो! इतक्यात एक काटकुळा माणूस आला. त्यानं माझ्या पाठीत एक रपाटा मारून, मला बाजूला ढकललं आणि गपकन् नागाची मान यकडली. त्याला टोपलीत बंद केलं आणि गेलासुद्धा! माझे प्राण वाचवल्याबद्दल मी देवाचे आणि त्या माणसाचे आभार मानले.

बाजूला होलपटला गेलेला मी सावरलो. दिसेल त्या दिशेला चालू लागलो. खरं तर त्या दाट जंगलात कोणत्याही दिशेचा अंदाज येत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं! व्याकुळ होऊन मी सोहमला


किंती दिवस झाले, पायी किल्लो नाही। यानीयनी गवतामध्ये शिरलो नाही॥

शुभेच्छुक - • श्री. श्रीकृष्ण करंदीकर, पुणे • श्रीमती अपणां अजित पटवर्धन, पुणे
• श्री. कुंदन प्रिंसे, डॉविवली • श्री. कौसुम हळवे, पुणे

हाका मारायला सुरुवात
केली. उत्तरादाखल माझाच
आवाज माझ्या कानावर
आदळत राहिला. मोबाइलची
रेंज कधीच गेली होती.
गुहा पाहायला एकट्यानेच
गेल्याबद्दल स्वतःलाच दोष
देत एका दगडावर बसलो.
इतक्यात कुणी तरी माझ्या
नाकातोंडावर कापडाचा
बोळा दाबून धरला. एक जाड
पासोडी डोक्यावरून घालून
मला पासोडीत गुंडाळून त्यानं

पळायला सुरुवात केली.
आता हा माझा जीव घेणार
की, काय? या भीतीनं प्राण
कंठाशी आले. मध्ये किती
वेळ गेला कोण जाणे; पण तो
माणूस पळायचा थांबला. एका
घराच्या बंद दारावर खुणेची
थाप मारली. दार उघडलं.
आणखी एका खोलीचं कुलूप
काढलं. यानं मला उभ्याउभ्या
जमिनीवर आदळलं. सगळी
हाडं खिळखिळी झाली.
कसल्यातरी उग्र, घाणेरड्या

वासाच्या भपकान्यानं जीव
घुसमटला; पण माझी
थोडीशी हालचाल जिवावर
बेतली असती, म्हणून मी
भीतीनं बेशुद्ध पडल्याचं नाटक
सुरु ठेवलं. त्यानं मी बेशुद्ध
असल्याची खात्री केली आणि
पुन्हा दार बंद करून कुतूप
घालून घाईनं बाहेर पडला.
मी ताडकन उठून बसलो.
समोरच्या खिडकीबाहेरून
बोलण्याचा आवाज येत
होता. बारीक फटीतून पाहत



जनर भेट कव्या : शस्त्रास्त्रे संस्कृतात्म, अवकाशकोट, गि. रोलापूर - प्रेतिहासिक शस्त्रांचा संशङ्ख

गुमेच्छुक - * सौ. जयशी व श्री. विश्वाम हर्ष, पुणे * सौ. श्रुती फाटक, डॉ. विवाही
* श्रीमती सीमा जोशी, पुणे, कै. विकेक प्रभाकर, जोहोर स्पर्जार्थ



ग्रन्थ प्रवापन
पृष्ठ १०८
सिंहासन
२०११

मी कानोसा घेत होतो. मी
कान देऊन ऐकू लागलो.

‘हॅलो॒, मी गुंडाप्पा! उक्या उजाडायच्या आत गोडाऊन मधला सारा माल उचलला पाहिजे, एका पोराने आपलं ठाणं पाहालंय, त्यो पोलीस घेऊन आला; तर हिथं मागमूस लागायला नंगे! यावेळी ‘ताखभर’ जादा आणा, काय? पोराचं डोळं बांधून जंगलात सोडू म्हंता?

बेस हाय. त्याला ठिकाण
सापडणारच न्हाई. अन् साप
चावून मैला तर मरना तिकडं
आपलं हात रिकामें!"
राक्षसी हासत त्याने फोन बंद
केला. सोबत असणाऱ्याच्या
फटफटीवरनं कुठंतरी निघून
गेला.

बाप रे! काय भयंकर
माणसं आहेत ही. हे यांचं
गोडाऊन आहे तर! आणि
मी यातली एक वस्तू।
यांच्या गोडाऊनमध्ये आहे

तरी काय? पाहाण्यासाठी
मोबाईल टॉवं लावला. पाहून
थक्कच झालो. जवतीभवती,
खालीवर साप बंद करून
ठेवलेल्या लहान-मोठ्या
आकाराच्या टोपल्या होत्या.
काही खोकी, लाकडी पेट्या,
गाठोडी होती. त्यात काय
होतं कोण जाणे! या सगळ्या
वस्तुंचा, खास करून सापांचा
चोरटा व्यापार हे तोक करत
होते तर!

जंगल हे सापांचे घर!
तिथून त्यांना बाहेर काढायचं
आणि स्वार्थासाठी विकायचं
किती पयंकर आहे हे!
मी नाही होऊ देणार हे।
माझ्याही नकळत माझ्या
मनाने निश्चय केला. कुरून
आले हे बळ? काही वेळा
संकटच घैर्य देतं, तसे झालं
असावे कदाचित!

मात्र काळजी
करण्यासारखीच अवस्था
होती. इथून बाहेर कसं
पडायचं? हा गहन प्रश्न
हीता. इतकथात कुणाची
तरी चाहूल लागली. माझ्या



झुळझुलाणारे पाणी, त्याची मन जाते गाणी । किंती स्फारंतून भेटे, त्याची अजव कहाणी ॥

गुरुभिरच्छुक = * श्री. चिन्मय जोशी, पुणे * श्री. अविहाय शहापुरकर, पुणे
 * श्री. सागर बैधान सराणा, पुणे * श्री. जयंत देवगांवकर, पुणे

* श्री सामर सभापति मुराणा, पंज

* श्री. अनिलकूमुर राहापुरकर, पुणे

* श्री. जयंत देवगांधकर, पाणे



नजर आमुची क्षितिजापुढती

अभ्यासाचा द्यास घेऊनी
जगणे सुंदर घडवूया
या देशाच्या प्रगतभूमीचे
स्वप्न नव्याने पाहूया ॥१॥

अज्ञानाला जाळून आपण
ज्ञानाचा स्वीकार करू
आभिमानाने डोलत ठेवू
विज्ञानाचा कल्पतरू
सुजाण होण्यासाठी मोठी
जाण मनाची ठेवूया
या देशाच्या प्रगतभूमीचे
स्वप्न नव्याने पाहूया ॥२॥

नक्की ऐका

कविता - 'यशाचा सुगंध'
कवित्री - सुपन नवशकर
वाचनस्वर - स्वामिनी हर्ष



भारतीय संस्कृती आपुली
वंदनीय आम्हास गुरु
ऋणी तयांचे सदैव आम्ही
स्मरण तयांचे नित्य करू
ज्ञान देत असे गुरु तयांचा
मान सर्वथा राखूया
या देशाच्या प्रगतभूमीचे
स्वप्न नव्याने पाहूया ॥३॥

नजर आमुची क्षितिजापुढती
आमच्यास्तव आभाळ खुले
विनमितीच्या शाळेमध्ये
ज्ञान आम्हाला रोज मिळे
मुक्त मोकळे वावरताना
सौजन्याने वागूया
अभ्यासाचा द्यास घेऊनी
जगणे सुंदर घडवूया ॥४॥

- संगीता बर्वे

चित्रकाम : चित्रांबली ९१/ओ, स्नेहल बाग, तुळशीवागवाले कॉलनी,
पर्वती, पुणे 411009

जोडवा पाहू ही काळ्यकोडी।

- १) हिंगण्याला मुर्लीसाठी
'बालिकाश्रम' काढला
'भाऊऱ्हीज' गोळा करून
कामाचा व्याप वाढवला
अमातून 'महिला विद्यापीठ'
साकार त्यांनीच केले.
'भारतरत्न' किताबाने
कोणास गौरविले?

(उत्तरे अन्यत्र)

- २) संसार, शेती जीवनावर
बोलते त्यांची कविता
साध्या सोप्या ओळीतीत
आशय किती मोठा
'नही वाच्यां हालतं
त्याते पान महून नही'
अहिराणी बोलीतूनी
हे सांगून कोण जाई?

- एकनाथ आव्हाड

- ३) आवार्द्ध नामायण लिहून
नामाची न्योगितली कथा
गवळण, भाकडातून
मांडल्या न्हामाजाच्या व्यथा
'जनता हाच जनार्दन'
हा विचार दिला त्यांनी
'एका जनार्दनी' असा
नवतःचा उल्लेख केलाय कुणी?

ती आतावर्गात नाही

- रेणू दांडेकर



इयत्ता सातवीचा वर्ग. वर्गात ३५ मुलं-मुली होती. या वर्गाचं वैशिष्ट्य असं की, ही सगळी मुलं-मुली इ. पहिलीपासून एकत्र होती. त्यामुळे त्यांचं खूप घट्ट नातं होतं. कधी भांडण झालं; तरी लगेच सगळे एकत्र यायचे. नंबर येवो न येवो; सगळ्या कार्यक्रमांत, खेळांत, स्पर्धात भाग घ्यायचे.

एक दिवस वेगळंच घडलं. अचानक त्यांच्या वर्गात एक नवा चेहरा दिसू लागला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एका नव्या प्रवेशाने वर्गात सगळे चकित

झाले. हा प्रवेश होता एका मुलीचा! तिचे वडील सैन्यात होते. वडिलांचं पोस्टिंग बॉर्डरकर म्हणजे फील्ड पोस्टिंग आलं होतं. म्हणून तिची आई आणि ती या गावात राहायला आल्या. इथे तिची मावशी राहायची.

मुलं तिच्याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहात होती. 'ही आपल्या वर्गात असणार? ही कशी आपल्यात येणार?' वर्गात पहिल्या बाकावर ती एकटी बसू लागली. मुलं तिच्याशी बोलेनात. सरांच्याही हे लक्षात आलं. 'वेगळे प्रयत्न करायला हवेत, असं

गट करून राहाणं चांगलं नाही.



सगळ्यांना सहभागी करून घेता आलं पाहिजे, हे मुलांना समजात घेता आलं पाहिजे. यासाठी काय करावं याचा विचार ते करू लागले.

तिला मात्र याची सवय होती. दर दोन-तीन वर्षांनी नवी शाळा, नव्या मैत्रिणी, नवा वर्ग, नवे शिक्षक! यांच्याशी जुळवून घ्यायची तिला सवयच झाली होती. या शाळेत काही दिवस असेच गेले. वेगवेगळ्या प्रकारे ती मुलामुलींशी जुळवून घेत होती. आणि गंमत म्हणजे इतकी वर्ष वर्गात पहिला येणाऱ्या मुलाला परीक्षेत हिच्यापेक्षा कमी गुण पडले, त्यामुळे इतर मुलांना हिचा अधिकच राग आला. तिला आपल्यात सामावून घेण्याएवजी मुलं तिचा रागराग करू लागली.

पहिलं सत्र असंच गेलं. खरं तर तिला मनातून खूप

यापुढील ललित लेख
मूळ अंकात वाचा...

जरूर भेट द्या : मानववंशशास्त्र संग्रहालय, नागपूर - उत्तरवननातील वस्तू. आणि साहित्याचा संग्रह

- शुभेच्छुक - • सौ. संजीवनी आफळे, पुणे • सौ. उमा बापट व श्री. अंजित बापट, पुणे
• कॅ. सी. एम. चितळे, पुणे • सौ. विशाखा चिंचणीकर, पुणे



प्राणी-पक्षी झोपतात कसे?



— डॉ. रमेश्वर दलवारी



झोप आली की आपण आपल्या गादीवर जाऊन पडतो आणि पांघरूण ओढून स्वप्नांच्या दुनियेत शिरायला सज्ज होतो. झोप चांगली झाली की, शरीराचा थकवा कमी होतो. आपण उत्साहाने पुढील कामाला तयार होतो. त्यामुळे आपल्यासाठी जशी झोप महत्त्वाची असते तशीच प्राणी आणि पक्ष्यांसाठीही असते.

पण त्यांच्या जगात झोप एवढी सोपी नसते. कोणी अचानक हल्ला केला तर? सोसाऱ्याच्या वाच्याने घरटं उद्धून गेलं तर? हजार गोष्टीचा सामना करत हे जीव झोप घेत असतात.

आता फ्लेमिंगो पक्ष्यांचं उदाहरण घ्या! बारीक काठ्यांसारखे त्यांचे पाय. त्यामुळे सतत शरीराचं वजन पेतून हे पाय नवकीच थकत असतील. परंतु आश्चर्य म्हणजे झोपायचं असेल तेव्हा फ्लेमिंगो चक्क एका पायावर उभे राहून झोप घेतात! आपल्याला वाटतं की, त्यांचा तो पाय किती बरं दुखत असेल. आश्चर्य म्हणजे शास्त्रज्ञांनी संशोधन करून निष्कर्ष काढला आहे की, एका पायावर उभे राहून झोपताना

पक्ष्यांची कमी ऊर्जा खर्च होते.

तेव्हा ही अनोखी योङ्ग आपल्याला कठीण वाटली तरी फ्लेमिंगोंना एकदम सोपी पडते! कितीतरी पक्षी अशा ऐटदार पोङ्गमध्ये झोप काढतात आणि ताजेतवाने होतात. त्यांनी एक पाय उचलून मुडपून अंगाखाली धरला की, समजायचं आता त्यांना झोप येतेय.

घोडे, गाढव, झोब्रा, हत्ती, उंट शक्यतो उभ्याने झोपतात; पण ही झोप वरवरची असते. थोडीफार विश्रांती झाली की, ते पुन्हा कामाला लागू शकतात. अगदीच थकले की, मग मात्र ते खाली पहून झोपतात. जिराफांचीही तीच तन्हा. ते सहसा उभ्याने डुलकी घेतात आणि ती डुलकी वीस मिनिटांपेक्षा कमीच असते. गरज असेल तर जिराफ दिवसच्या दिवस झोपेशिवाय काढू शकतात.

वानरांच्या

बन्याचशा सवधी
माणसांसारख्या
असतात. त्यात
झोपदेखील येते. झोप
यायला लागली की,
ओरांगउटान, गोरिला
आणि चिंपांझी



पुस्तकाच्या पानापानांता, ज्ञानाचे वाहती झारे। वाघतील जे तयांनाच, ज्ञानाभृत निळेल झारे ॥

गुरुभेद्यक - = डॉ. चांगेश्वरी देवकर, निगडी, पुणे * श्रीमती ज्योती बाफला, पुणे
= श्री. अभिजित डिंगरे, पुणे * श्री. अभय गाडगील, पुणे



पहिल्यांदा चांगलीशी सुरक्षित जागा शोधतात. तिथे आडोसा असेल, कोणी अचानक हल्ला करणार नाही, याची खात्री करून घेतात. ती जागा शक्यतो सपाट असेल असं बघतात. नाहीतर तिथे काहीतरी अंथरून झोपायची सोय करतात. आपण अंगाची मुटकुळी करून झोपतो, तेही तसंच झोपतात.

मोठ्या प्राण्यांचं शरीर मोठं, तेव्हा त्यांना दमल्याने झोपेची गरज असणार. मग चिमुकल्या कीटकांचं काय? मुंग्या कधीच झोपत नाहीत असा एक सर्वसाधारण समज आहे; पण शास्त्रज्ञांनी फायर अंट्सचा अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळलं की, वसाहतीमधल्या कामकरी मुंग्या दिवसभरात बारीकसारीक डुलक्या घेत असतात. साहजिक आहे, त्या किती काम करतात! त्यांच्या डुलक्यांची संख्या दिवसाला अडीचशे आणि प्रत्येक डुलकी सुमारे एक मिनिटाची असते असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे दिवसभरात या मुंग्या चार तासाहून अधिक झोप घेतात. फक्त ती आपल्यासारखी सलग नसल्याने लक्ष्यात येत नाही!

फुलपाखरं बिचारी झोपतच नाहीत. झोपेसाठी म्हणून ढोके बंद केले; तर तोल सावरत नाही आणि खाली पडून ती जखमी होऊ शकतात. यावर उपाय म्हणून फुलपाखरं एखादी निवांत जागा शोधून तिथे शांतपणे थोडा वेळ बसतात आणि मग थोडी टवटवी आली की, पुन्हा उडायला सुरुवात करतात. माशीदेखील दिवसातले तीनचार मिनिट ढोके बंद करून बसते; पण ही खरी झोप नसते. फक्त थोडा वेळ विश्रांती म्हणून्या.

स्थलांतर करताना समुद्रावरून उडणारे पक्षीसुद्धा खन्याअर्थाने झोप घेत नाहीत. त्यांना तर कुठेतरी बसून विश्रांती घेणंही शक्य नसतं. सतत दीड-दोन महिने उड्हाण करणारे पक्षी त्यामुळे यकतात, त्यांचं वजन घटत; पण आपल्या ठरावीक ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना या कशाचीच पर्वा नसते. अल्बाट्रॉस, सीगल, अल्याइन स्विफ्ट, यांसारख्या पक्ष्यांना उडता-उडता बारक्या डुलक्या घेता येतात. त्यांचा प्रवास पाहता काही सेकंदाचीच अशी विश्रांती त्यांना शक्य होते.

जमिनीवर किंवा झाडावर बसून झोप घेताना जशी हल्ल्याची भीती असते, तशीच भीती समुद्रातल्या जीवांना असते. त्यामुळे बरेचसे मासेही झोपत नाहीत. समूहाने फिरताना वचित आराम केला, तर एखादी त्यांना सतत सतर्क राहावं लागतं. गंमत म्हणजे त्यातही ते स्वतःच्या हटके क्लृप्त्या काढतात. डॉल्फिन पूर्णपणे कधी झोपत नाही, तर एका वेळी त्याच्या मेंदूचा फक्त अर्धा भाग झोपतो. त्या अर्ध्या भागाची विश्रांती झाली की, मग पुढच्या खेपेस उरलेला अर्धा मेंदू आपली झोप पूर्ण करतो.

'सी ऑटर' हा पाण्यथळ जागेत किंवा किनाच्यावर राहणारा प्राणी. तो पाण्याच्या पृष्ठभागावर तोंड वर करून पाठीवर झोपतो; पण झोपेत असताना वाहून जाण्याची त्याता भीती असते. त्यामुळे अनेकदा सी ऑटर्स

**यापुढील माहितीपर लेख
मूळ अंकात वाचा...**

अधिक माहिती मिळवा : लोकवाचये : एकतारी - हे लंतुवाच, विनीत, अमंग या लोककलांसाठी जापरतात.

गुरुभेद्यक - * श्री. विनीत काळे, पुणे
* श्री. नितीन कर्वे, पुणे

* श्री. आदित्य केळकर, पुणे
* श्री. मनोज कोकने, डॉविवली





...अन
क्षुजमूलाणे।

स्वावलंबदाच्या वाटेवरील प्रवास

मी रूपाली विष्णु जाधव, वेळहे तालुक्यातील सोंडे कार्ले या गावातली एक सामान्य गृहिणी. आमचं २५ ते ३० लोकांचं एकत्र कुटुंब, त्यामुळे मी दिवसभर कामातच गुरफटलेली असायचे. सासरे शिक्षक असल्याने वातावरण तसें खेळीमेळीचं असायचं; परंतु या पलीकडे जाऊन काही करण्यासाठी कधी वेळच मिळाला नाही. मात्र, 'घराच्या बाहेर पडून स्वतःसाठी काहीतरी वेगळं करायला मिळाव' अशी सुस इच्छा मनात कायम होती आणि एक दिवस खरोखरच 'ज्ञान प्रबोधिनी' संस्थेमार्फत तशी संधी चालून आली.

‘ज्ञान प्रबोधिनी’ संस्था समाजकल्याणासाठी अनेक उपक्रम राबवते. त्यांच्या अंतर्गत आमचं सोडे काले हे गाव या संस्थेन दलताक घेतलं. त्यानंतर त्यांनी समाजोपयोगी असे छोटे-मोठे उपक्रम सुरू केले. याचाच भाग म्हणजे

'महिलांचे मेळावे.' गावात मेळावे भरवून त्यातून महिला प्रबोधनाचं काम ज्ञान प्रबोधिनी करत होती. याचा पुढचा टप्पा म्हणजे आमच्या गावात विविध प्रशिक्षण वर्ग चालू झाले. बचत गट स्थापन झाले; असं जरी असलं तरी पण नेमकं काय करावं हे मला कळत नव्हतं. संधी मिळाली तरी आपल्याला ती घेता येईल का, घरातले-नातेवाईक यांच्यासमोर आपलं हसं तर होणार नाही ना? अशी मनात सारखी धाकधक असायची.

पण एकीकडे त्या प्रशिक्षण वर्गाकडे मन ओढ घेत होतं. सुरुवातीला मी बचत गटात सहभागी झाले. बचत गटातून आम्ही एकत्र

मला संभाषण जमत नाही, व्यासवीडावळन बालयन महाराष्ट्र तर डिव्हिं फार, समाजात दावाताना माझा बुजापेण मात्र मार्ग खोला. त्यादृ वीश्वाच अमी पडत, आलविकाऱ्य डगमवीण टोरी... असे एक का अनेक उद्याक्ष आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या आठ वर्षात, जितुटीने, प्रयत्नाने त्यावर मात्र काळन आपल्या व्यक्तिमत्त्वाला बऱ्या, पाठवला येतात! हा व्यासवीड अनु 'जन मला यश लागू' या लेखातील तिथाली 'जनुभवकर्त्तन' आपल्याना दो असेल.

प्राचीय चीकटीवाटु जातन, बाटुच्या जगाव आपले कांडाच, असला जापानवाहाचा 'अपारी चातू' असि 'आमा तोड' बांध्या निवेदनातून खाला पडपडीपासून न कातेवारीपर्यंत जगाव याहुदाला भिजती, खालाचाची गांनुकी नहीकवल्ल बालयला यावळण्यात 'बाबू जास्ती' असू एका कायद्यात अस्तवीत याण दोन उपर्युक्त शब्दांच्यात ताच्यां द्वारा, तेहा आपला निवृत्त आणि प्रामाणिक प्रदर्शन असलाला एकूणच इत्याधर्मीला ताताच्याने प्रामाणिक प्रदर्शनासी जाव दिली ती 'अन गो यम लग्नाले' उर्स मुहुर्ला योंगेत!

विश्वास आहे, तर नाण कसाते भय? | पाऊल टाक, आपोआप सापडेल लय ||

ज्ञमेचतुक - * श्री. मयूरेश भालचंद्र देव, बहूलापा - * श्री. कृष्णदीप गुप्ता, पुणे

- सौ. प्राज्ञवता जोशी—अद्वित, पुणे, स्वातंत्र्य सेनिक के, दत्तात्रेय लक्ष्मण जोशी मनिशीत्यर्थे

मिळून छोटी-मोठी घरगुती उत्पादनं घेऊ लागलो. त्यानंतर 'शेतसहल' ही संकल्पना समजली. शेतसहल म्हणजे काय, तर येणाऱ्या पाहुण्यांना शेतकामांची माहिती देण, पाहुणचार करणे इ. सुरुवातीला जेव्हा मी ही जबाबदारी घेतली, तेव्हा मनात धाकधूक होती, काहीही अनुभव नसताना आपल्याला हे जमेल का? आणण आर्थिक व्यवहार चोख करू शकू का? असे प्रश्न पडले. शिवाय हे सगळं करताना घरच्या जबाबदारीचं भान राखणंही गरजेचं होतं. मात्र प्रबोधिनीच्या ताईंनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

शेतसहलीतून घरी खूप पाहुणे आले. त्यावेळी त्यांनी वाळवणाचे पदार्थ, लाडू, जांभळं, पेरु, तांदूळ, शेणखत, इत्यादी विक्री घेतले. पाहुण्यांसोबत बोलताना, आर्थिक व्यवहार करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या वस्तूंचं, पदार्थांचं मार्केटिंग करणं, व्यवहार करताना हिशोब सांभाळणं हे सगळं आधी अवघड वाटायचं; पण हळूहळू, सरावानं सारं जमायला लागलं.

सुरुवातीला घरातून फारसा पाठिंबा नव्हता; पण माझ्या कामामुळे घराता आर्थिक फायदा होत होता. हे लक्षात आल्यावर सहकार्य मिळू लागलं. आता मी स्वतः डिंकलाडू, शेंगदाणा लाडू, नाचणी लाडू असे तीन प्रकारचे लाडू बनवते. प्रथमच मी स्टॉल लावून लाडू विक्री करायचं ठरवलं. मात्र, तेव्हा खूप अडचणी आल्या होत्या. खरंतर, भरपूर कष्ट आणि तयारी करून सगळं सामान घेऊन निघाले. मला आकुर्डीला स्टॉल लावायला जायचं होतं;

पण झातं असं की, कायम गावाच्याच परिधात राहिल्यामुळे आकुर्डी कुठं आहे, तिथं जायचं कसं हे काहीच माहीत नव्हतं. आकुर्डीला पोहोचणंच माझ्यासाठी दिव्य होऊन बसलं! तरीही कसा-बसा प्रबोधिनीच्या ताईंशी संपर्क केला आणि स्टॉलच्या ठिकाणी पोहोचले. पुढचं सगळं व्यवस्थित पार पडलं; पण माझी जी पंचाईत झाली, ती काही मनातून जात नव्हती. तेव्हा मी ठरवलं की, परत असं होता कामा नाही आणि नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही! आतापर्यंत 'ज्ञान प्रबोधिनी' व 'सायबेज कंपनी'मध्ये बन्याच लाढूच्या ऑर्डर पूर्ण करून दिल्या. त्यात मला एका वेळी दहा हजार ते अकरा हजार रुपये विक्रीचे मिळतात.

नंतर मला इतका आत्मविश्वास आला की, अगदी महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून सहलीही केल्या. तिथले उदयोग-व्यवसाय पाहिले; त्यामुळे व्यावहारिक ज्ञान मिळालं, प्रवास करण्याचं धाडस आलं.

मला शून्यातून पुढे येताना खूप आनंद झाला. महिलांनी बाहेर पडावं, आपल्या पायावर उंधे राहावं असं मला खूप वाटतं. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांना त्यांनी 'स्वतःसाठी वेळ काढून काहीतरी करावं,' असं मी त्यांना सुचवते. सुरुवातीला थोडं अवघड जातं; पण एकदा प्रयत्न करायचं ठरवलं की,

यापुढील विशेष लेख
मूळ अंकात वाचा...

अधिक माहिती मिळवा : लोकवाक्ये : चिमलपा - भजन सावर करताना सावरजती हे वाक्य वापरतो.

शुभेच्छुक - * श्री. दिनेश पांडुसंग बाधव, पुणे * श्री. राम जोशी, अलिंबग
* श्रीमती माधवी दाते, पुणे - कौ. घरात्याम दाते मरणार्थ



पराठी कथा वाबम्यात मोलाची भर पालणारे
प्रसिद्ध कथालंबक दि. वा. मोकाशी सांनी काही
वधूपूर्वी खेळथातील शाळेतील मुलांसमार्ट केलेल्या
एक मौलिक व्याख्यानाचा हा समावित अंश!
आज शैक्षणिक, सामाजिक वातावरण बदललेले
असतानाही त्यांनी मांडलेले मौलिक विचार आजही
मार्गदर्शक आहेत!



लेखवदाचा

छंद

जोपास्ताना...

- के. दि. वा. मोकाशी

किती आणि केवळ उसनी ऊर्मी किती', हे
कळत नाही. यासाठी मुलाने स्वतःचा नाद
सारखा अधूनमधून तोलून पाहावा. काही प्रश्न
त्यांनी अधूनमधून स्वतःला विचारावे हे चांगले.

१. मला खरोखरीच ही कला आवडते काय?
२. मी यात स्वतःला विसरतो काय?
३. कलेपेक्षा नंतर जे नाव होते, त्याचाच

विचार अधिक माझ्या मनात असतो काय?
४. याशिवाय दुसरे काही केले, तर मी त्यात
रमेन का?

एखादा मुलगा लिहू तागला की ते
लिखाण कसे आहे, हे अगदी खरेखुरे मत
त्याला मिळण्यास पंचाईत पडते. आपण लिहून
मित्रमंडळीतच ते वाचले नि त्याची स्तुती
झाली की, आपण खुश होतो. आपण अधिक
लिहू लागतो. कोणत्याही नव्या कलावंताने
हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या कलेची
स्तुती बाहेरून येणे हेच कला साधण्याचे गमक
असते. त्यासाठी आपले लेखन कधी स्वतः
जवळ न ठेवता बाहेर प्रसिद्धीसाठी पाठवत
राहावे. यातही एक अडचण असते- 'ते

यापुढील व्यक्तिविकसनपर लेख
मूळ अंकात वाचा...

दूर दिव्याचा प्रकाश. दिसतो आहे मला। त्या वळणावर पोहोचणार नी, उमेद आहे नाला ॥

गुरुभेद्यक - • डॉ. मंदेहूल तोळखाल, नाशिक. रोड, नाशिक • श्री. यंक्य चवे, पुणे
• श्री. अमोल अंजोक बोगेले, पुणे • श्री. अनिल भिंडे, पुणे





झाडांगांधे पाणी कसे चढते?

— विजय शुभ्रामा

मित्रांनो, तुमच्या गाळात अनेक प्रकारची झाडे असतीत, मग हा प्रश्न तुम्हाला नवची पढला असेल की, उंचव उंच झाडांच्या टीकांवरीत पानांपर्यंत पाणी कसे पोहोचत असेहे? आणल्या छतावरील टाळकीत पाणी पोहोचवायला मोटरघंग लागतो, ग्राम्यांच्या शारीरात रक्त पोहोचवायला 'इद्यू' मोटरघंग घुणून काम करतो. झाडांकडे तर अशी पाणी ढक्कन्याची व्यवस्था नसते, मग पाने त्यांची पाण्याची भूक कशी भागवत असतील वरे?

यात मुळव दोन प्रक्रिया चालत असतात. एक 'केशाळर्फेज' (Capillary Action) व दुसरी 'चाषीत्सर्वन प्रविन्या' (Inspirational Pull). मोळया झाडांमध्ये या दोन्ही किंवा एकत्रित चालू असतात. तहान झुऱ्ये, खुरल्या झाडांमध्ये मात्र एवजा 'केशाळर्फेज किंवा' कार्यरत असते.

केशाळर्फेज किंवा कशी घडते, हे बधायला आज आपल्या एक प्रयोग करून बघू या.

साहित्य : १. खाल, २. रुमाल, पाणी, वाटी/चालती कृती:

१. रुमाल गोल गुंडालून त्याचा रोल बनवून च्या, हा रोल पाण्यात बुडवून औला व्या.

२. एक खाल वाटीवर किंवा पाणीवर ठेबून उंचावर ठेवा, दुसरा खाल त्याच्याव शीजारी कमी उंचीवर ठेवा. (आकृतीत दास्तावल्याप्रमाणे)



३. बोल्या केलेल्या रोलची दोन टोके दोन खालमध्ये टाका. उंचावरील खालमध्ये रोल खालाच्या बुडापर्यंत टेक्या.

४. उंचावरील खालमध्ये पाणी भरा व त्यार खालेली रचना एक दिवस असीच ठेवा.

काय घडते?

दुसऱ्या दिवशी रिकामा खाल पाण्याने गरता असेल. या प्रपोगातून आणल्याता समजले की, पाणी कायडाच्या माण्यातून खालाच्या उंचीएवढे अंतर वर चढते व खालामार्गे बाजूच्या गतासमध्ये उतारते.

किंवी तासांमध्ये, किंवी पाणी दुसऱ्या खालमध्ये गेले; हे पण घोडा. असै का घडते?

कापड हा कापस्तापासून बनवेता ठंडुमय (झुणजे धार्यांसाठेचा) पदवार्य असतो. त्याच्यामध्ये हांबा-हांब मोकळी जागा असते.

**यापुढील विज्ञान प्रयोग
मूळ अंकात वाचा...**

विज्ञान नेत डिस्ट्रिक्ट, हाणीकामा असावा डिस्ट्रिक्ट. व्यानाला आवाजाता, प्रवाणातून किंवा डिस्ट्रिक्ट.



आकर्षक सुशोभन

एखाक्वा छोट्या कलाकृतीनेदेखील घराची शोभा वाढते. त्यासाठी आपण आज एक सुशोभन बनवणार आहोत. ते करून नवकी घरात तावा!



आकृती १



आकृती २



आकृती ३



आकृती ४

साहित्य : १) खाकी रंगाच्या खोक्याची पट्टी (साधारण ३५ सेमी \times १० सेमी) २) कात्री ३) फेलिंकॉल ४) लोकर/रंगीत जाड दोरा ५) आईस्क्रीमच्या ताकडी काळज्या (१५ सेमी \times २ सेमी) ६) सजावटीचे साहित्य

कृती:

- १) खोक्याच्या पुढऱ्यातून सांगितलेल्या माणाची पट्टी कापून घ्या. पट्टी कापताना ती गुंडाळता येईल, अशा बाजूने कापा.
- २) आता या पट्टीवर दोन्ही बाजूता जागा सोडून आईस्क्रीमच्या काळज्या चांगले घट्ट चिकटवून घ्या. हवे तर त्यावर काही जड वजन ठेवा.
- ३) ते चांगले वाळते की, पट्टीच्या दुसऱ्या बाजूने देखील खालच्या पट्ट्यांवर येतील अशाप्रकारे आईस्क्रीम काळज्या चिकटवून घ्या. (आकृती १)
- ४) आता दोन काळज्या मध्यातून कापून टोकाकडचा गोताकार भागही कापून टाका. दोन्ही कडेच्या १०-१० काळज्या सोडून मधल्या ४ काळज्यांवर छोटे तुकडे दोन्ही बाजूंनी आकृती २ मध्ये दाखविल्याप्रमाणे चिकटवा.
- ५) आता जाड दोरा/लोकर घ्या आणि खालच्या आणि वरच्या दोन्ही काळज्यांभोवती एकदा वरून, एकदा खालून फिरवा. तसेच एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आणि कडेच्या काळज्यांपासून परत दुसऱ्या बाजूच्या टोकापर्यंत झिकझँक करा. आता लोकरीची दोन्ही टोके एका बाजूला येतील. ती कडेच्या पट्ट्यांवर घट्ट बांधा. दुसऱ्या रंगाची लोकर घ्या. आता हीच कृती करायची आहे. फक्त सुरुवात दुसऱ्या टोकाकडून करायची आहे; म्हणजे लोकरीची टोके दुसऱ्या कडेला येतील. अशाच प्रकारे समोरच्या लांबीतही विणून घ्या. हे दिसेतही छान आणि पट्ट्यांना पण मजबूती येईल. आता पुढऱ्याचा उरलेला भाग कापून घ्या. (आ. ३)
- ६) आता दोन्ही बाजूची लोकरीची टोके घट्ट बांधा म्हणजे आकृती ४ प्रमाणे सुशोभन तयार होईल.
- ७) आता यात दिवा, मूर्ती, झाड काहीही ठेवू शकता. हवे तर आसे, गोडे वापरून किंवा रंगवून तुम्ही हे अजून सजवू शकता.



- डॉ. वीणा लिम्बे, १७, सीमानगर सोसा., अपर इंदिरानगर, पुणे ४६

अवश्य पाहा
खास दिवाळीनिमित्त
दिवे ठेवण्यासाठी
कल्पक सुशोभन



महाराष्ट्रातील विशेष विकापीठे - करिकुलगुरु कालिकास संस्कृत विकापीठ, गि. नागपूर (स्थापना १९१७)

गुप्तेच्युक - • डॉ. अश्विनी जोशी, पुणे

• डॉ. रवींद्र सेठिया, वडागाव शेरी, पुणे

• सी. प्रल्युमा कामत, पुणे

• सी. अलकड आचार्य, पुणे



ज्ञान प्रवोधिनी-छात्र प्रवोधनची रत्नाला कुमारांसाठी संग्रह पुस्तके

समृद्ध आश्रम, तळजा लोखक, आकर्षण छपाऱ्ह, मासिक किमत

विद्याग्राही : छात्र प्रवोधन, ज्ञान प्रवोधिनी, तुळे - ३० रु. २०२० - २४२०२४२५६७८/१२५

<http://jyotirshikshan.com/2020/07/27/ज्ञानप्रवोधनचीरत्नालाकुमारांसाठीसंग्रहपुस्तके/>

भास्त्र सामाजि, वाचांग दाया, आलेख महात्म, मुहामिनी देशवाह, असाध घट-योग, कालिङ्ग भैरव, अस्त्र अवाहनाले, शेतकार देशभूष, असोज शिष्यांसे, इकाता तुळे, तस्मै गुरुवारी, नवी नेतृता, दंतली कुलकारी, कांचलांगी गंगे, वारी गंगादेवी, वि. वि. योगी, भारतीय विद्यालय, विलाल कुलगारी इ. राजदरबन लिखावाची देशवाह तुळांगे।

१. वाचांग दाया

• दायांगी-विद्यालय वाचा	१००
• ता. वाचांग दायावाचन असुरा दायावाचा	१००
• वाचांग दाया	१००
• तुळ भाव वाचे हाया	१००
• असोजगांग वाचावाचा	१००
• दायांग दाया वाचावाची	१००
• विष्णु वाचावाची २ असी दाया कावा	१००
• वाचो विद्यावाचन असी दाया असुरा वाचा	१००
• विद्यावाचन	१००
• तुळांग वाची वाचावाचा	१००
• When Goodness Prevails	१००



२. विद्यावाचन वाचावाचा

• विद्यावाचन वाचावाचा वाचा	१००
• विद्यावाचन वाचावाचा	१००
• वाचांग दाया	१००
• वाचावाची वाचा	१००
• विद्यावाचन वाचावाची वाचा	१००
• विद्यावाचन वाचावाची वाचा	१००



३. असोज विद्यावाचन

• असुरावाचन	१००
• विद्यावाचन असोजवाचनी	१००
• असोजवाचनी दाया	१००
• वाचांग दाया	१००
• असोजवाचनी दाया	१००
• असोजवाचनी दाया	१००
• असोजवाचनी दाया	१००



४. असोजवाचन वाचावाची संसाहु

• असोजवाचन वाचा	१००
• असोजवाचनी वाचा	१००
• असोजवाचनी वाचा	१००
• असोजवाचनी वाचा	१००



५. विद्यावाचन वाचावाची संसाहु

• विद्यावाचन वाचा	१००
• विद्यावाचन वाचावाचा	१००
• विद्यावाचन वाचावाची वाचा १/१	१००
• विद्यावाचन वाचावाची वाचा	१००
• विद्यावाचन वाचावाची वाचा १/२	१००



६. मालिनीवाचन पुस्तके

• वाचावाची वाचा	१००
• एष असुरावाचन	१००
• असोजवाचनी वाचावाचा	१००
• देवेन्द्र विद्यावाचन वाचावाचा	१००



७. लक्ष्मिविद्यावाचनी विलाल पुस्तके

• वाचावाची वाचा	१००
• लक्ष्मिविद्यावाचनी विलाल	१००
• लक्ष्मिविद्यावाचनी विलाल वाचा	१००
• लक्ष्मिविद्यावाचनी विलाल वाचा	१००



ज्ञान प्रवोधिनीची वाचावाची विद्यावाचनी इनमधी असेही पुस्तके प्राप्तीतिन.



ज्ञानप्रवोधिनी
विद्यावाचन
वाचावाची
२
असोजवाचन
वाचावाची
वाचा वाचा

वाचा वाचा वाचा वाचावाची वाचावाचा वाचा, वाचावाची वाचा वाचा वाचा.

मुद्रापत्रक - • डॉ. वृंदा देवी, विद्यावाचनी
• डॉ. दर्शनेश देवेन्द्रवाचन, तुळे

• डॉ. वृंदा देवी, तुळे
• डॉ. विद्यावाचन देवेन्द्रवाचन, तुळा



ज्ञान प्रबोधन - ज्ञान प्रबोधन, एजन व मल्टीप्लिकेशन सम्पादन, निगडा, पुणे जात्याचा संघरक्षण विद्यालयातून जागरूकता
शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय सांघिक स्पृहां।
 रुपाळ गुणाचा गाठकार्याद्वारे अभियाचन होण्याची संघी।

कोणासाठी - वयोगट : इ. ६ वी ते १० वी, **विकार्थी संख्या :** ६ ते ८ विद्यार्थ्यांचा एक गट
 (विद्यार्थींगट जाकेलें किंवा वेगवेगळ्या जाकेंमधील विद्यार्थी स्वतंप्रपणे गट करून सहभागी होऊ शकतील.
 एका जाकेलील जास्तीत जास्त तीन गट सहभागी होऊ शकतात.)

१. अभियाचन स्पृहां। (५ वर्ष)

- कोणत्याही एका विद्यालय 'ज्ञान प्रबोधन' मासिकातील साहित्यातून विविध साहित्य प्रकारांची निवड करावी. (ज्ञान प्रबोधनचे १०० वेळ अधिक अंक संवेदनस्त्रकावर घेऊन उपलब्ध! जापील अंक नामांवर निमित्तीत उपलब्ध!)
- ते साहित्य एकत्र गुणून एकसंधी संहिता तयार करावी.
- गटाने त्याचे ३० प्रतिटांचे अभियाचन करावे.
- त्याचे लिहिओ रेकॉर्डिंग गुणाल ड्राईबुद्धारा खालील इ-मेल वर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावे.



गुणाल फॉर्म ३० नोव्हेंबरपूर्वी भरून नोंदवी करावी आवश्यक!

वक्षीस बोजना : इ. ४,०००, निवृत्तीय : इ. ३,०००,




तूसीय : इ. २,५०० (+ सम्भानकिंवा व प्रशस्तिपत्रक)




• तीन उत्तेजनार्थ पुराकाळ : प्रत्येकी इ. १,५०० (+ प्रशस्तिपत्रक)



(किमान गुणवत्तेच्या वर असरीत तात्परीतील उत्तीर्ण उपलब्ध करावी.)



वरील विषिसाच्या रकमेपैकी रु. ५००/- जाळेला संघांना झालेल्या खाचापेटी रोख व उत्तीर्ण उपलब्ध करावी।



* किमान गुणवत्तेच्याचावरील सर्व गटांना प्रशस्तिपत्रक व रु. ५०० चा पुस्तकांचे मेट (विष्वाळ सहभागाचे ग्रम्हणपत्र नसेल.)

तुम्हीचा संपादक व्हाई!

२. हम्मतलिंगिकता स्पृहां। (५ वर्ष)

- हम्मतलिंगिकता ४८ ते ५५ वर्षांसंघेचे असावे. (मुख्यपृष्ठ सोडवा)
- १०% लेखन विद्यार्थ्यांचे असावे. २०% संकलन चालेल.
- मुख्यपृष्ठ, चित्र, सजावट विद्यार्थ्यांची केलेली असावी.
- विष्वाळचे व लेखनप्रवाहांते विविध असावे. जाही साहित्य प्रकारांचा सप्रवेश हास्तलिंगिकता असावे वरप्रकारक!
- खालील संपर्क पत्त्यावर हम्मतलिंगिकता पालविष्वाळा अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२३
- स्पृहेचे तपशील सालील QR Code स्थळ करून तात्परा!



ज्ञान प्रबोधनांचा आवाय ग्राहावन - मैत्री गुस्ताकांडा! बल्लाण वाचनाचा!

एक पानी लॅमिनेटेड ४० पुस्तकांचे २ संच

• ललित लेखांचे संच - २५ लेखकांचे ४० ललित लेख

• कर्तृत्वाच्या कहाण्याचा संच - ४० अवकाशाच्या कर्तृत्वाच्या कहाण्या सवलत मूल्य प्रत्येकी रु. ५०० (मूळ किं. रु. १००) + वितरण खर्च



६. पानी ४० पुस्तकांचा

'कथा-कविता' संच

- ८२ लेखकांच्या ८० कथा
- ३३ कवीच्या ४० कविता
- १३ पुस्तकांचा परिचय

६. पानी ४० पुस्तकांचा

'कर्तृत्वाच्या कहाण्यांचा' संच

- ९२ अवकाशाचे प्रेरक कहाण्या
- १८ कवीच्या ४० कविता
- १० पुस्तकांचा परिचय



सवलत मूल्य प्रत्येकी रु. ६०० (मूळ किं. रु. १०००) + वितरण खर्च, १० पुस्तकांचा संच सवलत मूल्य रु. २०० + वितरण खर्च

ऑफलाईन jpprakashan.org वर अथवा प्रात्यक्ष आवाय खरेदी करा व सवलत मिळवा।

संपर्क : ज्ञान प्रबोधन, ज्ञान प्रबोधनी ५१० सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०, फोन नं. ०२०-२४२०७१०७४/१५५

विचार्यांत हीण्यास बुद्धीला खुशक हवा। वाचनानेच मिळती हा ज्ञानाचा ठेवा ॥

शुभेच्छुक - • श्री. सुहास चौगुले, पुणे
 • श्री. उमेद गांधी, मालाग

• श्री. सुशील मसलेकर, पुणे
 • श्री. सुहास गवाजन पेंडलकर, कराड, मालाग

ऐसे माझे नमुदा गाव

बाबाकासाठी जेथे झटती लंकाळोवत अवघे वाव |
 अर्भंग तिर्मळ जळा आलका ऐसे माझे नमुदा वाव ||१||

मुलळधाव आभाळळडीले या मातीच गेले फूल
 लालखाटिकांवा ही विकली अम्हीच माती, पडली भूल
 वावपुढावी लफेड झाले मातीयाभूल गेले ढूळ^१
 उन्हाळेली इवे आटना शिवाव झाला हा बेळूल
 नवे कलावा तलीहि वाव, चला निशीवर मावा ताव ||२||

फुटे भावकी तुटे नावकी ज्याचा त्याचा तो मुख्यत्याव
 बिनकष्टचे चंगल्यावी शहवी पैले झाले फाव
 लालमत्यातील घामायेका ठवला तगडा केवळ दाम
 झगमगीत शहवी अपक्याला भुलले ब्लेडे कवी लालाम
 वावलायला आहे वाव, शहवे फलवी, लोडा लाव ||३||

आम्हीच केली उजाड अमुची नावे दुर्बिंशित अविवाव
 लालवनाची हिंकवी छब्री जालुन केला नडा शिवाव
 कुणा ल पर्वा नावशिवेची बघत राहिलो लृट अपाव
 आजवली जे बिघडवले ते फिकली घउवू हिंखे वाव
 नवे कलावा आहे वाव, एकजुटीले घालू घाव ||४||

आभाळीची झोली गंबा शिवशंभूची लालजटा
 आउचवातुत फिलता मुळवी धबकुन लाहील खेलतटा
 इथली माती इथे कांबली तिर्मळ झाले पाणवहाळ
 वावा महिने पाणवठावव उवावे गंबा लांजलकाळ
 कवला आपण आहे वाव, नवे लचू या, होळल नाव ||५||

- प्रा. राम डिवले



या गीताम वाल नावून त्याचे व्यविष्टुण करन १० डिसे परवत छाड प्रदोषनवा इ—मेलवर वातवा.

जाहूर व्यालीम न, १०० वे बहुमिलन, पल फालवला व्यालीव नव, उव, गव, दुरवल वा, व १—माल विलवल विलवल वका.

महाराष्ट्रातील विशेष विद्यापीठे - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जि. नाशिक (स्थापना १९९८)

- | | | |
|-------------|-----------------------------|-----------------------------------|
| गुमेच्छुक - | • सौ. रमेश कुटे, पुणे | • डॉ. अदिती प्रद्याम सेठिया, पुणे |
| | • सौ. योगिता परोपकारी, ठाणे | • सौ. नीलाशी फाटक, पुणे |



ज्ञान प्रबोधिनी
झुळ साब प्रबोधिन
दिवाळी अंक २०२३
कल्पक भेट!

बहुउपयोगी
‘संकल्प फलक’



शुभ दीपावली!



छात्र प्रबोधन

आर्थिक वर्गांशी रु. २५०/-
आजच सभासद व्हा!

छात्र प्रबोधन-ज्ञान प्रबोधिनी,
५१०, सरायिंग चर,
पुणे ४११०३०.
(०३०२४४२०७१७४/१७५
ऑनलाईन नोंदवणीसाठी
www.jpprakashane.org

वाचन आहे ग्रावास शुंदव,
त्रव्या त्रव्या ज्ञानाचा
डतिहासाचा, साहित्याचा
आणिक विज्ञानाचा!



छात्र प्रबोधन, पुणे ३०
पुस्तक खून

माझे संकल्प

ॐ

माझा विकास



संकल्प व्यायामाचे



अनुभव, भटकंती



छंदांची जोपासना



कृतीतून स्वावलंबन



ध्यास वाचनाचा



स्पर्धामधला सहभाग

‘बहुउपयोगी संकल्प फलक’ तयार करण्याची कृती : १) प्रथम दोन्ही पाने अंकातून फाडून घ्या. २) पृष्ठ क्र. १ वर बाहेरील ठळक रेषेवरून फलक कापून घ्यावा. खाली दिलेली पुस्तक खुण कापून घ्या. अंक/पुस्तके वाचताना वापरा. ३) पृष्ठ क्र. ३ वर एकूण ३ आकृती आहेत. या तीनही आकृत्या बाहेरील ठळक रेषेवरून कापून घ्या व तुटक रेषेवर कक्टेक प्रिंटवून त्या दुमडून घ्या. ४) आकृती १ मध्यून तयार झालेल्या चार बाजू असलेला चौकोनी ठोकळा पृष्ठ १ मधील कापैल्या फलकाच्या खालील बाजूला बाहेरून पाढून्या पटट्याच्या (चिकटाटट्या) साहाय्याने फेहिकॉल वापरून चिकटवून घ्या. फलकाच्या तळापारी वरील बाजूस मोकळा असलेला खोका (बॉक्स) तयार होईल. वरील बाजूला असलेल्या चिकटपटट्या कडेवरच आतमध्ये दुमडून चिकटवा, त्यामुळे खोक्याच्या कडा भक्कम होतील. पुढील पायरीसाठीही ही कृती करा. ५) आकृती २ मधून तयार झालेला, तीन बाजू असलेला चौकोनी ठोकळा पृष्ठ १ मधील चौथ्या पायरीत तयार झालेल्या आडव्या खोक्यात डाळ्या बाजूला (छात्र प्रबोधन व शुभ दीपावली लिहिलेल्या मजकुराच्या खाली) उभा चिकटवून घ्या. पेन, पेसिल, रंगवाचा ब्रश इ. ठेवण्यासाठी चाच्या वापर करू शकाल. ६) आकृती ३ मधून २ पटट्या तयार होतील. त्या तुटक रेषेवर दुमडून रंगीत बाजू बाहेर ठेवून आतून चिकटवून घ्या व चिकटपटटीच्या साहाय्याने पायरी ४ मधील तयार झालेल्या आडव्या खोक्याच्या मध्ये सारख्या अंतरावर चिकटवून घ्या. यातून तुमचे खोक्याचे ३ कप्पे तयार होतील टाचण्या, पिना, रबरडॅंड, खोडवर इ. गोष्टी ठेवण्यासाठी याचा वापर करू शकाल. ७) हा तुमचे बहुउपयोगी संकल्प फलक तयार झाला. सहा प्रकारामधील एकक संकल्प विचार करून निश्चित करा आणि तो त्या त्या संकल्पाच्या ठिकाणी लिहा. येत्या वर्षभरात ते संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ८) संकल्प फलक जाड, भक्कम होण्यासाठी तुमच्याकडील जुन्या वहीचा, खोक्याचा पुढीला फलकाला खालच्या व मागच्या बाजूने चिकटवा. हा फलक तुमच्या खोलीत/घरात दर्शनी भागात भिंतीला लटकावा किंवा कपाटात/ठेवलावर ठेवा.

For English version of the procedure scan the QR code given on the next page.

पृष्ठ क्रमांक १

